

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेसाठी सन २०२१-२२ व सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात खर्च करण्यास मान्यता मिळणेबाबत.

**महाराष्ट्र शासन
नियोजन विभाग**

शासन निर्णय क्रमांक : सारथी २०२३/प्र.क्र.९३/का.१४२५-अ

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२

दिनांक : २९ फेब्रुवारी, २०२४

संदर्भ :- १. वित्त विभाग शासन परिपत्रक क्र. अर्थसं-२०२३/प्र.क्र.४०/अर्थ-३, दि. १२ एप्रिल, २०२३
२. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांचे पत्र क्र. सारथी पुणे/लेखा/निधी मागणी/२०२३-२४/७८४ दि.२५/०९/२०२३
३. नियोजन विभाग, शासन निर्णय क्र. सारथी-२०२३/प्र.क्र.१०२/का.१४२५, दि. ०२.०५.२०२३
४. नियोजन विभाग, शासन निर्णय क्र. सारथी-२०२३/प्र.क्र.१०२/का.१४२५-अ, दि. ०३.०७.२०२३
५. नियोजन विभाग, शासन निर्णय क्र. सारथी-२०२३/प्र.क्र.१०२/का.१४२५-अ, दि. २४.११.२०२३

शासन निर्णय :-

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या कंपनीस सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता " मागणी क्र.ओ-२, २२२५ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग व अल्पसंख्यांक यांचे कल्याण, ०३ मागासवर्गीयांचे कल्याण, १०२ आर्थिक विकास (०१) मराठा, कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी यांचे कल्याण (०१) (०१) छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) (२२२५ F ५२१)" या लेखाशिर्षातर्गत छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या कंपनीच्या आस्थापना व इतर बाबीसाठी अनुदान अर्थसंकल्पीत केले आहे, त्यासाठी आवश्यक निधी खालीलप्रमाणे वितरीत करण्यात येत आहे.

(रक्कम लाखात)

अ.क्र	उद्दिष्ट	अर्थसंकल्पित अनुदान	झालेला खर्च	शासनाच्या मान्यतेने वितरीत करावयाचा निधी
१	१०-कंत्राटी सेवा	६००.००	२३९.००	१५०.००
२	३६-सहायक अनुदान (वेतन)	६००.००	६०.००	१५०.००

२. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेसाठी सन २०२३-२४ करिता उपरोक्त एकूण रुपये ३,००,००,०००/- (अक्षरी रु.तीन कोटी फक्त) इतका निधी कोषागार कार्यालय यांना आहरित करण्यापूर्वी तसेच खर्च करताना राज्य शासनाची कार्यनियमावली, वित्तीय नियमावली, अर्थसंकल्पित नियम पुस्तिकेतील तरतुदी व सर्व अटी व शर्तीचे पालन करणे ही जबाबदारी नियंत्रक अधिकारी म्हणून छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे तसेच आहरण संवितरण अधिकारी म्हणून मुख्य लेखा व वित्त अधिकारी छत्रपती शाहू

महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांची राहिल. तसेच वितरीत करण्यात आलेले रुपये ३,००,००,०००/- (अक्षरी रु.तीन कोटी फक्त) इतके अनुदान नमूद उद्दिष्टासाठी व उपलब्ध निधीच्या मर्यादेत खर्च होईल याची नियंत्रक अधिकारी म्हणून व्यवस्थापकीय संचालक, (सारथी), पुणे तसेच आहरण व संवितरण अधिकारी म्हणून मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांची जबाबदारी राहिल.

३. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या कंपनीसाठी उपरोक्त बाबींसाठी होणारा खर्च हा सन २०२३-२४ साठीच्या असलेल्या उपरोक्त लेखाशीर्षाखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

४. वित्त विभाग शासन परिपत्रक क्र. अर्थसं-२०२३/प्र.क्र.४०/अर्थ-३, दिनांक १२ एप्रिल, २०२३ मधील दिलेल्या सूचनेनुसार प्राप्त अनुदानाखाली खर्च करण्याची दक्षता सारथी पुणे यांनी घ्यावी.

५. सदरचा शासन निर्णय हा वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.९५/२०२४/व्यय ८, दि. १६.०.२ २०२४.अन्वये दिलेल्या मान्यतेस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०२२९११३९४०००१६ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(विलास लाड)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव.
२. मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव.
३. मा.उपमुख्यमंत्री (नियोजन) यांचे सह सचिव.
- ४.अध्यक्ष, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे-४११
६. अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
७. अपर मुख्य सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
८. प्रधान महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता/लेखापरीक्षा), महाराष्ट्र-१, मुंबई.
९. व्यवस्थापकीय संचालक, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे-४११ ००१.
१०. सह सचिव/उप सचिव (सर्व) नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
११. उप सचिव (व्यय ८), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
१२. कक्ष अधिकारी, अर्थसंकल्प (का.१४२४), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
१३. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई/जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे.
१५. निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई
१६. वरिष्ठ कोषागार अधिकारी, पुणे
१७. निवडनस्ती (का-१४२५-अ).